

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८. नगरसचिव कार्यालय
 क्रमांक : नस/४/कावि/ २३९ /२०१५
 दिनांक : १३/०३/२०१५

प्रति,

मा.....

सदस्य, क्रीडा समिती
 पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

विषय - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची
 पाक्षिक सभा दिनांक १८/०३/२०१५ रोजी आयोजित
 केलेबाबत...

महोदय / महोदया,

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा. क्रीडा समितीची पाक्षिक सभा
 बुधवार दिनांक १८/०३/२०१५ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय
 इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे.
 सोबत सभेची कार्यपत्रिका जोडली आहे. सभेस आपण उपस्थित रहावे, ही विनंती.

मा.कळावे,

आपला विश्वासू



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका
 पिंपरी - ४११ ०१८.

प्रत - १) सर्व संबंधित शाखाप्रमुख व शाखाधिकारी
 २) कार्यालयीन नोटीस बोर्ड

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी - ४११ ०१८.

मा.क्रीडा समिती

कार्यपत्रिका क्रमांक - १३

दिनांक : १८/०३/२०१५

वेळ : दुपारी २.०० वा.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मा.क्रीडा समितीची पाक्षिक सभा बुधवार दिनांक १८/०३/२०१५ रोजी दुपारी २.०० वा. महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीमधील महापौर मधुकरराव रामचंद्र पवळे सभागृहात आयोजित करणेत आली आहे. सभेत खालील कामकाज होईल.

अ) दिनांक १८/०२/२०१५ व ०४/०३/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.११) चा सभावृत्तांत कायम करणे.

आ) दिनांक ०४/०३/२०१५ रोजी झालेल्या सभेचा (कार्यपत्रिका क्र.१२) चा सभावृत्तांत कायम करणे.

विषय क्र.१) श्री रमेश विपट ,कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांनी पत्र क्र.पी.डी.आय.ओ.एस.आर./खेळ/३१/२०१४ दि.११/२/२०१५ अन्वये पुना डीस्ट्रीक्ट इंटर ऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन यांना यांच्या खालील स्पर्धाना आर्थिक पुरस्कार मिळणेस व सदर र.रु.१,०१,३००/-चा धनादेश लवकरात लवकर मिळणे कामी कळविलेले आहे..

अ.क्र.	खेळ स्पर्धेचे नाव	आर्थिक पुरस्कार र.रु.
१	कबड्डी	१४,७००/-
२	कॅरम(पुरुष),	२२,३००/-
३	कॅरम (महिला),	१५,०००/-
४	फुटबॉल	२४,३००/-
५	लॉन टेनिस	२५,०००/-
	एकूण र.रु.	१,०१,३००/-

पिंपरी चिंचवड म.न.पा.ने सन २०१३-१४ मध्ये आदेश क्र.क्रीडा/७/कावि/१५८/२०१४ दि.४/२/२०१४ अन्वये कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांना फुटबॉल ,कॅरम (महिला),कॅरम(पुरुष),जलतरण लॉन टेनिस या स्पर्धेसाठी म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कार देणेकामी आर्थिक सहाय्य र.रु. ८८,१००/- अदा केलेले आहे.या स्पर्धेमध्ये म.न.पा.अधिकारी व कर्मचारी सहभागी होत असतात.

तरी कार्याध्यक्ष ,पुना डीस्ट्रीक्ट इंटरऑफिसेस स्पोर्टस असोसिएशन पुणे ४११००२ यांना १) कबड्डी,२) कॅरम(पुरुष), ३) कॅरम (महिला), ४) फुटबॉल,५) लॉन टेनिस या ५ क्रीडा स्पर्धांना सन २०१४-१५ करिता म.न.पा.च्या वतीने आर्थिक पुरस्कार देणेकामी ,आर्थिक सहाय्य र.रु.१,०१,३००/- (अक्षरी र.रु.एक लाख एक हजार तिनशे फक्त) अदा करणेस व सदरचा खर्च ,क्रीडा निधी ,वार्षिक स्पर्धा क्रीडा कला या लेखाशिर्षावर खर्ची टाकणेस मान्यता देणेकामी मा.स्थायी समितीकडे शिफारस करणेबाबत विचार करणे.



नगरसचिव

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - ४११ ०१८.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका

पिंपरी - १८. नगरसचिव कार्यालय

क्रमांक : नस/४/कावि/ २३९ /२०१५

दिनांक : १३/०३/२०१५ चे लगत.

टिप - प्रस्तुत कार्यपत्रिकेवरील विषयाचे विषयपत्र (डॉकेट) नगरसचिव कार्यालयात वाचणेसाठी ठेवणेत आले आहे.